

Date: August 28, 2023

To,

The Manager,

Department of Corporate Services (DCS-Listing)

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai- 400001 Scrip Code: 531717 The Manager,

Listing Compliance

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: VIDHIING

Dear Sir(s),

Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

<u>Sub: Newspapers Notice for attention of the Members of the Company in respect of information regarding 30th Annual General Meeting to be held on September 29, 2023 through VC/OAVM</u>

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Schedule III of the said Regulations, please find enclosed herewith the copies of the Notice published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Regional Newspaper) on Monday, August 28, 2023 in compliance with Ministry of Corporate Affairs Circular dated 10/2022 dated December 28, 2022 read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2022, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.14/2020 dated April 08, 2020 and the Securities and Exchange Board of India ('SEBI') circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 Read with SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 in relation to 'Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 – Covid-19 pandemic', which was required to be published before sending notice of the AGM, for intimating Members of the Company in respect of 30th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 03:30 p.m. through Video Conference (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) and other information as per the above Circulars with respect to the said AGM.

Kindly take the same on your record on display on your website.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Vishakha Pandya

Company Secretary Membership No. A59436

Encl.: As above.

Vidhi Specialty Food Ingredients Ltd.

RegdOff.:

Factory:

 E/27, Commerce Centre, 78, Tardeo Road,
 59/B & 68, M.I.D.C. Dhatav, Roha

 Mumbai 400034, India Tel: + 91 22 6140 6666 (100 Lines)
 Dist: Raigad, Maharashtra 402116, India

 Fax: + 91 22 2352 1980, E-mail: mitesh.manek@vidhifoodcolors.com
 CIN: L24110MH1994PLC076156

Website: https://vidhifoodcolors.com/

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Mr. Rahul**

Nagnath Jadhav, is the owner of Flat

No. C/04 on the ground Floor

Admeasuring 421 Sq. Ft. (Supe Built-Up) in the building named

'Vishalgad" situated on land bearing Survey No. 74, H.No. 2/1, of Village Jmelman, Tal. Vasai, Dist. Palgha

The original Agreement for sale Dt 23/04/2008 entered between M/s

Shree Star Developers through its partner Mr. Roshan Maloo and 1. Mr.

Ganesh Gopinath Baraskar and 2 Mrs. Meenakshi Gopinath Baraskar

in respect of the said flat is

rrecoverably, Lost or Misplaced. Any

person/s who having any claim, right

itle and interest in the said flat and ir

he first original Agreement by way o

sale, Gift, exchange, mortgage

charge, lease, lien, succession or in

any other manner whatsoever should

ntimate the same to the undersigned

with documentary proof within 15 days from the date of this notice at the

address provided bereunder. In case

no objectors are received within the

aforesaid time. It shall be presumed

hat there are no claimants and

entitled to gift, transfer and assign the

Mrs. Archana I. Dmello

Advocate

Manickpur, Navpada, Vasai (W),

Tal. Vasai, Dist. Palghar - 401202. Place: Vasai Date: 28/08/2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the people at large hat M/s. Roopali Realtors, a partnership Firm

ne partners being Rajesh M. Kothari, Vishesh R. Kothari, Himanshu R. Kothari and Kartik C.

Shanushali and having its registered office at Uni

No.221, 2nd Floor, Ramgopal Industrial Estate, Dr. R. P. Road, Mulund West, Mumbai - 400080 is the

owner of the property more particularly described

the Schedule hereunder written (hereinafte

NOTICE is hereby given that the said partners Rajesh M. Kothari, Vishesh R. Kothari, Himanshu

. Kothari cannot sell, accept any consideration

against, mortgage, borrow any money against

encumber, or create any charge or third party righ

or interest in any manner over the said property or any part thereof or on the area proposed to the constructed thereon or on the FSI available in

respect of the said property without the prior written consent from Kartik C. Bhanushali. Any person/s

dealing with, entering into any kind of agreemen

or understanding or making any payment in respect of the said property or any area thereon

vithout the consent of Kartik C. Bhanushali shal

do so at their own costs and consequences for which neither Kartik Bhanushali nor M/s. Roopali

Any person/s having any share, claim, right, title or

nterest in the said property or any part thereof by

ay of sale, Allotment letter, gift, easement,

nortgage, loan, lien, charge, succession, possession

nheritance, tenancy or beneficial right/interest in

any manner whatsoever are hereby required to notify he same to the undersigned in writing alongwith

supporting documentary proof within 7 days from

SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of N.A. land or ground or plot together with building/s thereon and

ereditaments situated and lying underneath and appurtenant to the property being Survey No. 66 Hissa No.1 admeasuring about 1470 sq.m. and Survey No.67 Hissa No.2, admeasuring 3440

sq.m. both situated at Village Barampur, Taluka Vasai, District Palghar within the area of Sub-

Registrar at Vasai Nos.1 to 6.

e date of publication

Realtors shall be liable or responsible

eferred to as "the said property").

above Flat.

Place: Vasai

कार्यालय नगर पालिक निगम बिलासपुर (छ.ग.) ई-प्रोक्योरमेंट द्वितीय निविदा सूचना

क्रं.25/न.पा.नि./जोन क्रं.05/2023-24 प्रकायन प्रजासन प्रणाली अंतर्गत सक्षम श्रेणी में पंजीकृत ठेकेदारों से निम्नलिखित निर्माण कार्य हेतु हेनांक 14 09 2023 तक सारां काल 5:30 बजे तक ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रित की जाती है :-

विशावन विशाव				
निविदा क्रमांक/ सिस्टम टेंडर नं.	कार्य का विवरण	अनुमानित लागत (रु .लाख में)	निविदा डाउनलोड /सबिमट करने की अंतिम तिथि	
145652	वार्ड क्र. 30 पंडित देवकीनंदन दीक्षित सभा भवन के उन्नयन एवं नवीनीकरण कार्य हेतु।	124.84	14 / 09 / 2023	

उपरोक्त कार्य की निविदा की सामान्य शर्ते, धरोहर राशि, विस्तत निविदा विज्ञप्ति, निविदा दस्तावेज व अन्य जानकारी ई–प्रोक्योरमेंट वेबसाईट https://eproc.cgstate.gov.in र डाउनलोड की जा सकती है। जोन आयक्त, जोन क्र.05

Green City, Clean City, Dream City. नगर पालिक निगम, बिलासपुर (छ.ग.)

DHRUV ESTATES LIMITED

CIN-L45200MH1983PLC031015 Regd. Off: B/709, Sagar Tech Plaza, Opp. Sudarsahn Restaurant, Andheri Kurla Road, Sakinaka Junction, Andheri (E), Mumbai – 400 072. Tel: 91-22-2850 0081

E-mail: dhruvestatesItd@gmail.com, Website: www.dhruvestates.com NOTICE OF THE 39th ANNUAL GENERAL MEETING AND

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

 Notice is hereby given that the 39th Annual General Meeting of the Members of Dhruv Estates Limited will be held on 22ndSeptember, 2023at 02:00 P.M through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OVAM)to transact such Business as set out in the Notice convening the AGM. The deemed venue of the AGM shall be the registered office of the Company situated at B/709, Sagar Tech Plaza, Andheri Kurla Road, Sakinaka Junction Andheri (E), Mumbai-400072,

2. In view of the massive outbreak of the COVID-19 pandemic, social distancing is a norm to followed and pursuant to the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, physical attendance of the Members to the Annual General Meeting (AGM) venue is not required and AGM be held through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM). Hence, Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.

In compliance with the circulars, electronic copies of the notice of the AGM and Annual Report 2021-22 have been sent to all members whose email IDs are registered with the Company/Depository Participant.The copyof Notice and Annual Report is also available or the Company's website, www.dhruvestates.com/ evoting@nsdl.co.in.

3. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) and the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13 2020 and May 05, 2020 the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a nember using remote e-voting system on the date of the AGM will be provided by NSDL

The Company has engaged the services of TSR Darashaw Consultants Private Limited (Previously known as TSR Darashaw Limited) as the authorised agency to provide the facility

5. Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendme Rules 2015 members are hereby informed:

a. The e-voting period commences on 19thSeptember,2023,9.00 a.m. (IST) and ends or 21stSeptember, 2023,5.00 p.m. (IST).During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on Monday, 15thSeptember 2023, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting

b. The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date of 15thSeptember 2023. c. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company

patch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 15thSeptember 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or by sending request to RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll-free no.: 1800-1020

d.In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-1020 990

f.A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

h. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Clause 16 of the Listing Agreement, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 15thSeptember 2023to 21stSeptember 2023(both days inclusive) fo the purpose of 38th AGM.

For DHRUV ESTATES LIMITED

Place : Mumbai Date: 11th August 2023

Sanjay Kanungo DIN: 00568508 Managing Director

Dhunseri*

DHUNSERI TEA & INDUSTRIES LIMITED

CIN: L15500WB1997PLC085661; Regd. Office: Dhunseri House, 4A, Woodburn Park, Kolkata-700020 Phone: 91 33 2280-1950(5 Lines); Fax: 91 33 2287 8350 / 9274 E-mail: mail@ dhunseritea.com: Website: www.dhunseritea.com

NOTICE OF 26[™] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

The 26th Annual General Meeting (AGM) of the Company will be convened on Tuesday, September 19, 2023 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set forth in the Notice of 26th AGM dated May 28, 2023. Pursuant to the provisions of the Companies Act. 2013 and Rules made

runsuality of the provisions of the Companies Act, 2013 and Rules induce thereunder and in compliance with the SEBI (LODR) Regulations, 2015 read with various circulars of SEBI and Ministry of Corporate Affairs, the Annual Report and Accounts for 2022-23 is being sent only to the registered e-mail addresses of the respective Members.

- 1. The Notice of the 26th AGM along with Annual Report & Accounts for the year ended 31st March, 2023 has been dispatched through electronic mode on 26th August, 2023 to the registered e-mail addresses of the respective Members
- 2. The Annual Report & Accounts for the year ended $31^{\rm st}$ March, 2023 together with the Notice of 26th AGM is available on the Company's website at www.dhunseritea.com and on National Securities Depository Limited (NSDL) website https://www.evoting.nsdl.com and on the website of the stock exchanges with whom equity shares of the Company are listed viz. www.bseindia.com and www.nseindia.com.
- 3. The Members can attend and participate at the 26th AGM through VC/OAVM platform being provided by NSDL.
- 4. The Company is providing remote e-voting as well as e-voting facilities during the AGM to its Members to cast votes electronically on all the resolutions set forth in the Notice of 26th AGM dated May 28, 2023. The instructions / procedure for joining the meeting and for remote e-voting and e-voting at the 26th AGM are detailed in the notes annexed to the Notice of the 26th AGM.
- 5. Members holding shares in physical or in dematerialized form and whose name appears in the Register of Members as on the cut-off date i.e. Tuesday, September 12, 2023 is entitled to cast their vote(s) electronically on all the resolution(s) set forth in the Notice of 26th AGM.
- 6. Any person, who acquires shares of the Company subsequent to dispatch of the Annual Report for 2022-23 and becomes a member as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.

If a member is already registered with NSDL for remote e-voting then such member can use the existing User ID and password for casting their vote(s).

- 7. The remote e-voting period will commence at 9.00 A.M. (IST) on Friday, September 15, 2023 and will end at 5.00 P.M. (IST) on Monday September 18, 2023.
- 8. The facility for e-voting is also available during the AGM and members attending the 26th AGM who have not cast their vote by remote e-voting are entitled to cast their vote electronically during the meeting.
- 9. Members may participate at the 26th AGM even after having cast their vote(s) through remote e-voting but shall not be allowed to cast their vote(s) again during the AGM.
- 0. Members holding shares in demat mode, who have not registered their bank account details/ email address etc are requested to register the same with their respective Depository Participant(s) (DP)

Members holding shares in physical mode are requested to update their bank account details/email address by submitting Form ISR-1 / Form ISR-2 (as applicable) duly completed and signed along with supporting(s), if any, to the Company's Registrars & Share Transfer Agents M/s. Maheshwari Datamatics Private Limited, 23, R.N. Mukheriee Road, 5th Floor, Kolkata-700001.

The aforesaid forms are available at Company's website https://dhunseritea.com/investors/

1. In case of any guery, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting User Manual for Members available under the Downloads section of NSDL's e-voting website or contact 1800–222–990.

For Dhunseri Tea & Industries Limited Kolkata August 26, 2023 Company Secretary **PUBLIC NOTICE**

WE ARE MOVING!

At a location more convenient to you

We are shifting our branch office

FROM:

HDFC Life Insurance Company Limited

First Floor "Orchid plaza", CTS No. 124, Final Plot No. 27A, Opp. Borivali Station(Platform No.02)/Near Tahsildar Building, TPS 3 of Village - Kanheri, Taluka - Borivali, Mumbai - 400092, Maharashtra

HDFC Life Insurance Company Limited Unit No. 2, First Floor, Swayambhu Residency,

Carter Road No. 2, Chinchpada, Borivali (East), Mumbai - 400066, Maharashtra

W.e.f. 04.09.2023



For any further assistance, please call us on our helpline number 1860-267-9999 (local charges apply). Alternatively, you can mail us at service@hdfclife.com

FORM "Z"

(See sub-Rule [11(d-1)] of Rule 107) Possession Notice for Immovable Property

Whereas the undersigned being the Recovery officer of the Samarth Sahakari Patpedhi Ltd. Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 09.07.2022 calling upon the judgment debtor Rukmani Shekhar Pallan Loan to repay the amount mentioned in the notice being Rs.38.30.875/-(Rupees Thirty Eight Lakh Thirty Thousand Eight Hundred Seventy Five Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice before attachment order dated 22.11.2022 and attached the Property described herein below

The judgment debtor having failed to repay the amount, notice is nereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 2nd December of the year 2022.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Samarth Sahakari Patpedhi Ltd. For an amount Dated 31.08.2023 Loan of Rs.46,95,125/- (Rupees Forty Six Lakhs Ninety Five Thousand One Hundred Twenty Five Only) and further interest on Principal amount till realization.

Description of the Immovable Properties

All that piece and parcel of the Residential properties mentioned above of Rukmani Shekhar Pallan having residential Premises at A-203, Rushabh Apt. CHS., Next to Catherin Home, Veera Desa Road, Amboli, Andheri (W), Mumbai-400053. CTS No. 11,17/1 admeasuring about 61.33 sq. MTR. of Village Ambivali, Taluka Andheri Date: 23/08/2023 Sd/-

Yuvraj Mahadev Muluk **Recovery Officer**



Place : Mumbai

Sd/-

BRUHANMUMBAINAGARI SAH. PATSANSTHA FEDERATION MARYADIT, MUMBAI, MAHARASHTRA

Date - 28/08/2023 Manasi Pingle & Associates Place • Mumbai Advocates & Solicitors, 343-F, 3rd floor, Eastern Business District, L.B.S. Marg, Bhandup (W) Mumbal-400 078. Email: mpassociates343@gmail.com \wedge

e-TENDER NOTICE - 065 / 2023-24 MAHAGENCO

Following e-Tender offers are invited online from registered contractors companies etc. are available at our website <u>https://eprocurement.mahagenco.in</u>.

e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0500 WTP1	3000041350	Biennial contract for coal sampling work of bunker / feeder coal ash and coal mill samples of Unit 4 x 210 MW at WTP-I Khaperkheda TPS.	87.23
TN0501 CHP1	3000041356	Biennial work contract for mechanical maintenance in CHP-I Zone 'A' (Wagon tippler track hopper to conv. 4C/D discharge chutes).	192.68
TN0504 BM1 Refloated		Procurement of APH air motor and allied spares for unit no. 3 & 4.	9.61
TN0505 AHP1 Refloated		Procurement of valves & consumables for restoration of dry ash evacuation system of Unit-4.	5.29
TN0518 BM1 Refloated		Repair of flue gas duct from APH outlet to ESP inlet during unit No. 2 AOH.	4.56
NI - 4 - T		- 4 000 / · OOT	

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST.

Sd /-Chief Engineer (O&M) MSPGCL TPS Khaperkheda

PUBLIC AUCTION NOTICE U/R MAHARASHTRA CO-OP. SOCIETIES RULES,1961 RULE 107(11) (E) exercise of powers conferred under Section 156 of Maharashtra Co-operative Societies Act. 1960 and r o the possession of the secured assets of the borrower(s)/mortgagors mentioned hereunder, the public and al to the possession of the secured assets of the borrowers/mortgagors mentioned neterinet, the public and all concerned including the concerned borrowers/mortgagors, their legal heirs/ representatives, as the case may be are hereby informed that offers are invited by the Society for purchase of the property listed below. Whereas the Special Recovery And Sales Officer of the Society has decided to sell the property described herein below on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IT IS BASIS" under rules 107(11) (E).

Borrower/s Name & Address Mr. Dilip Manik Bhagwat, Mr. Duryodhan Manik Bhagwat, Mr. Manik Shankar Bhagwat Address - A/P. Kurkumbh, Tal. Daund, Dist. Pune Outstanding Dues Dated Rs. 55,90,416/- (Rupees Fifteen Lakh Ninteen Thousand Four Hundred Sixteen Only) with interest @ 15% p.a w.e.f. 23/8/2023 and cost, charges and other incidental expenses. 23/08/2023 At post Kurkumbh Gat No.8/16 area 279.04 Sq.meter, Gat No. 8/17 area Description of the property

284.96. Sq.meter Total 564.00 Sq. meter Date & Time for Inspection of Date: 27.09.2023 10.00 A.M and 5.00 PM at site the Property

Any Known Dues Not Known **IMPORTANT TERMS & CONDITIONS:**

Reserve Price (In Lakhs):

The property are being sold with all the existing and future encumbrances/dues whether known or unknown to the Society

Rs. 25,38,000/-, (Rs. Twenty Five Lakh Thirty Eight Thousand Only)

The Special Recovery and Sales Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues The auction shall be cancelled if Borrowers/Guarantors/Mortgagors pay the entire dues as demanded

before 29/09/2023 The successful bidder shall have to deposit 15% of the purchase amount, and the balance of the bid amount shall have to be deposited within 30 days of acceptance of Bid.

The Society has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/postpone/cance the sale /modify any terms and conditions of the sale without any prior notice and without assigning any

All the persons participating in auction should submit his/her/their sufficient and acceptable proof of

identity, residence and authority and Pan card. In the event this auction does not take place on scheduled date for whatever reasons the same would be re-conducted on any subsequent date and notice of which will be duly published.

(8). This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question o interpretation arises. The purchaser shall bear the applicable stamp duties/additional stamp duty/transfer charges, fess etc and also all the statutory /non statutory dues, taxes, rates, assessment charges fees etc. owing to anybody. (10). The auction purchaser has to deduct (as per applicable) of the sale price as TDS/GST in the name of the owner of the property and remit to Income Tax Department as per sec 194 IAof Income Tax Act.

(11). Applicant must pay Rs. 25,000/- for participate in the Auction process. Tender Form and documents of the terms and conditions of the Auction will be available in the office time of the Society at Dnyandeep Co-op Credit Society Ltd., Mumbai :- Branch - Kurkumbh, Tal (12). Tender Form and documents of the Daund, Dist. Pune - 413802.
(13) Auction will be held on 29/09/2023 at 11.00 A.M. Dnyandeep Co-op Credit Society Ltd., Mumbai

Branch - Kurkumbh, Tal. Daund, Dist. Pune - 413802. This publication is also a mandatory 30 days notice and intimation to the Borrowers / Guarantors / Mortgagors as contemplated in the Act and Rules made there under and they are free either to repay Societies dues in full before the auction date or to procure better bids for the property under auction.

Place : Kurkumbh Date : 26/08/2023



Sandeep Bandu Dhasade (Special Recovery and Sales Officer) (u/s 156 of MCS Act, 1960 and Rule 107 of MCS Rules1961) PUBLIC NOTICE

Notice is hereby given in general that m lient Mr. Mahesh Dattaram Pawar & Mrs Madhura Mahesh Pawar are the Owner and in possession of Office Unit no. 306 on 3rd Floor, admeasuring about 51.67 sq.mtrs. Built up area along with Stilt Car Parking Space no. 38 in the building known as Raheia Plaza Premises Co operative Society Ltd, situated at Off Veera Desai Road, Andheri (West) Mumbai - 400053, constructed on land bearing CTS no. 844/15-B of Village Ambivali Taluka Andheri Mumba Suburban District, along with 10 (Ten) fully paid up shares of Rs. 50/- each being share certificate no 034 bearing it distinctive nos. 331 to 340 (both nclusive), The said Office is free from a ncumbrances, claims and demands.

The Original chain of Agreements of th aforesaid property i.e. (1). Agreement for sale dated 24.08.2006 registered under Sr. no. BDR- 1/7193/2006 on dated 25.08.2006 executed between K. Raheja Universal Private Limited (Developer) and Parksons Press Private Limited (Owners and Mr. Prakash P. Vaswani, Mrs. Janvi F Vaswani, Ms. Kritika P. Vaswani & Ms Daksha P. Vaswani (Purchaser), (2). Sale Deed dated 02.05.2014 registered under Sr. no. BDR-1/3683/2014 on dated 03.05.2014 executed between Mr Prakash P. Vaswani, Mrs. Janvi P. Vaswani Ms. Kritika P. Vaswani (Through C.A. Mr. Prakash V. Vaswani) & Ms. Daksha P Vaswani (The Transferor) and M/s. Che Cuisine Restaurant Pvt Ltd. Transferee), and (3). Original Share Certificate no. 034 issued by Society or dated 11.11.2008, has been lost misplaced and untraceable, inspite of diligent search, the same has not been

ALL PERSONS having any claim or right in espect of the said property or any part hereof by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gift exchange, trust, possession o encumbrance or otherwise howsoeve are hereby required to inform the same in writing supported with the original documents to the undersigned having their office at C-24/33, Akurli Shrishti CHS Ltd., Mhada Road No. 3 Lokhandwal ownship, Akurli Road, Kandivali (East) Mumbai 400101 within fourteen (14 days from the date of publication of this notice, failing which, the claim or claims, if any of such person or persons shall be considered to have been waived and/ or abandoned.

Dated this 28thday of August, 2023 Sd/

Davashankar Yaday Advocate, High Court PSBI भारतीय स्टेट बेंक Retail Asset Centralised Processing Centre Than Dosti Prinnacle, Gala No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, 400 604. Email : raseccthane@sbi.co.in

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s Mr. Paritosh P Trivedi, Mrs. Niru Paritosh Trivedi, 401,4th Floor, Bldg No. E, Ruby, Crown City, Aadharwadi Jail Road, New RTO, Kalyan West-421301, (HOUSE LOAN A/c-40780578507 / 40801541827 / 40897878644) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 04/07/2023. The notices were issued to them on 05/07/2023 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.

Amount Outstanding: Rs. 44,45,265/- (Rupees Forty four lakhs forty five thousand two hundred sixty five only) as on 05.07.2023 with further interest and incidental expenses, costs, etc.

icidental expenses, costs, etc.

The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s In e steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets. Description of Immovable properties

Flat No.401, 4th Floor, Ruby Building No-E, Crown City,
Aadharwadi Jail Road, Kalyan West-421301

Date: 26/08/2023 Place: Thane Authorised Officer, State

Authorised Officer, State Bank of India



THE INDIAN AND EASTERN ENGINEER **COMPANY PRIVATE LIMITED**

Registered Office: - 5th Floor, Cecil Court Mahakavi Bhushan Marg, Colaba, Mumbai - 400001 CIN: - U22120MH1948PTC009314 Phone No.: - +91-22-22897889 Email: shah.jenny@mahindra.com

INFORMATION REGARDING 74[™] ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Members may please note that the 74" Annual General Meeting ("AGM") of The Indian and Eastern Engineer Company Private Limited ("the Company") will be held through VC/OAVM on Tuesday, 26" September, 2023 at 3:00 pm in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the applicable rules made thereunder, the General Circular No. 14/2020 dated 4" April, 2020, No. 17/2020 dated 13" April, 2020, No. 20/2020 dated 5" May, 2020 and No. 2/2022 dated 5" May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and such other applicable circular ssued by the Government ("collectively referred to as "Circulars") to transact the business that will be se orth in the Notice of the 74th AGM

Dispatch of Notice via e-mail

Date: 28th August, 2023

In compliance with the aforementioned MCA Circulars, electronic copies of the Notice convening the 74th AGM will be sent within prescribed timelines by e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company. The said Notice of the 74th AGM will be available on the Company's website at https://www.vervemagazine.in

Members holding shares in physical mode or in dematerialized form, who have not registered their e-mai

Participation at the 74th AGM Members joining the 74° AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum under Section 103 of the Act.

Members notating shares in physical mode of in dematerialized form, who have not registered their e-flat address with the Company are requested to register/update their e-mail addresses to be able to receive notice of this AGM and any future communications from the Company. Members can send email at shah.jenny@mahindra.com with copy to gheelakrishna@gmail.com with request letter mentioning name, folio number and sending scanned copy of self-attested PAN to the Company or may contact at +9 9820959325. Members are also requested to update their bank details to be able to receive electronic transfer of dividend, if declared by the Company. For The Indian and Eastern Engineer Company Private Limited GANGADARAN CHELLAKRISHN

> CIN: U22120MH1948PTC00931 Regd. Office: 5th Floor, Cecil Court, Mahakav Bhushan Marg, Colaba, Mumbai - 400001

DIRECTOR (DIN: 01036398)

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED [CIN: L24110MH1994PLC076156] VIDHI Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034

Phone No.: 022-6140 6666; Fax No.: 022- 23521980 Website: https://vidhifoodcolors.com/; Email id: mitesh.manek@vidhifoodcolors.com

Notice to the Members

This is hereby informed that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members of **Vidhi Specialty** Food Ingredients Limited is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 03:30 p.m. (IST through Video Conferencing / Other Audio-Visual Means to transact the business to be set out in the

Notice of AGM, only through e-voting facility. Notice of AGM along with Annual Report will be sent only through electronic mode to the Members whose e-mail id is registered with the Company/Depositories/Registrar and Share Transfer Agent ('R&TA') ir accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs 10/2022 dated December 28, 2022 read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/ 2023/4 dated January 05, 2023 read with Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020, circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 in relation to 'Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 - Covid-19 pandemic' (collectively referred to as "SEBI Circulars").

The same shall also be available on the website of the Company at https://vidhifoodcolors.com/investor-relation/annual-reports/ and also on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com,</u> respectively. The AGM Notice shall also be available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. he instructions for joining the AGM are given below and shall also be provided in the Notice of the AGM. Members attending through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

Instruction for Remote e-voting prior to the AGM and Remote e-voting during the AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meeting ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing facility to all its Members to cast their vote on all the resolutions to be set forth in the Notice of the AGM by electronic means (evoting) by using electronic voting system provided by the NSDL either by (a) remote e-voting prior to the AGM or (b) e-voting during the AGM.

Only a person, whose name is recorded in the Register of Members/Beneficial Owners as on Friday September 22, 2023 (the "cut-off date") are provided with the facility to cast their vote electronically, by availing the facility of remote e-voting prior to the AGM or e-voting during the AGM as per the procedure stated in the notes to the Notice of the AGM on all the resolutions to be set forth in the Notice

The remote e-voting period will commence at 09:00 a.m. (IST) on Tuesday, September 26, 2023 and will end at 05:00 p.m. (IST) on Thursday, September 28, 2023. During this period, Members may cast their vote electronically. Remote e-voting shall be disabled by NSDL after 05:00 p.m. on Thursday September 28, 2023 and Members will not be allowed to vote through remote e-voting thereafter. Once the vote on resolutions is cast by the Members, the Member shall not be allowed to change it subsequently. The e-voting module during the AGM shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend participate in the AGM through VC/OCVM but shall not be entitled to cast their vote again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing login id and password, and cast his/her vote. Members are requested to read all the notes set out in the Notice of the AGM and instructions for participating at the AGM and manner of casting vote through remote e-voting or through e-voting during the AGM. This notice is issued for the benefit of all the Members of the Company in compliance

with the applicable MCA and SEBI circulars. as per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the Notice of the AGM and Annua Report will be sent to Members. Members who have not registered their email address are requested to follow the process mentioned below for registering their e-Mail addresses to receive the Notice of AGM

and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting. The Company has made special arrangement with the RTA for registration of e-mail addresses in terms of the MCA Circulars for Members who wish to receive the Annual Report along with the AGM Notice electronically and to cast the vote electronically. In order to register the email id for receiving the Notice of 30th AGM and Annual Report through email please visit the link https://web.linkintime.co.in/EmailReg/ Email Register, html and provide the requisite information and attach requisite documents. The system will then confirm the e-mail address for the limited purpose of servicing the Notice of this AGM along with

the Annual Report for the year 2022-23. It is clarified that, to receive timely communications from the Company, please permanently register, update your e-mail address and for registration please contact R&TA/respective Depository Participant, as the case may be.

In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (prior to and/or during the AGM) you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.co.in. Manner of registering mandate of receiving dividend:

In respect of the Members holding shares in electronic form, the bank details obtained from the respective depositories will be used for the purpose of distribution of dividend through various approved/permissible electronic mode of payment. The Company/ R&TA cannot act on any direct request from the Members holding shares in dematerialized form for update/ change of such bank details. Such changes are to be intimated by the Members to their depository participants

In respect of the Members holding shares in the physical form, the bank details obtained from the R&TA will be used for the purpose of distribution of dividend through various approved/ permissible electronic mode of payment. The facility for registration of bank details for the Shareholders holding shares in physical form are also available at https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html by providing details sought at the earliest so that it could receive by the Company before making the

payment of dividend. n accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 ('Act') as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, applicable with effect from April 01, 2020, dividend declared and paid by the Company is taxable in the hands of its shareholders, and accordingly the Company is required to deduct tax at source (TDS) at the applicable rates. The shareholders have an option to apply to the

Company for non-deduction of TDS or deduction of TDS at a lower rate by providing the necessary documents. Please click on link at https://web.linkintime.co.in/client-downloads.html and use "Genera Tab" for downloading Form 15G/15H/10F for current financial year. Please click on link at https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html for

submission of Form 15G/15H/10F for current financial year for non deduction of TDS on Dividence

declared by the Company. Any query related to dividend or any request regarding change/ update in the address or bank details should be directed to R&TA at Email: rnt.helpdesk@linkintime.co.in, Contact No.: +91 22 4918 6270. Payment of dividend shall be made through electronic mode to the shareholders who have updated thei bank account details. In case the Company is unable to pay the dividend to any shareholder by electronic mode due to non-availability of the details of the bank account, the Company shall dispatch the dividence

For Vidhi Specialty Food Ingredients Limited

Company Secretary

Membership No. A59436

Vishakha Pandya














Date: August 26, 2023

Place: Mumbai



warrant / cheque to such shareholder by post.





ि SBI भारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र ठाणे, दोस्ती पिनाकल, गाळा क्र.३, प्लॉट ई७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, सर्कल State Bank of India क्र.२२, ठाणे (प.)-४००६०४. ई-मेल: rasecc.thane@sbi.co.in

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्री. परितोष पी. त्रिवेदी, श्रीमती निरु परितोष त्रिवेदी,** ४०९, ४७ मजला, इमारत क्र.ई, रुबी, क्रांऊन सिटी, आधारवाडी जेल रोड, न्यु आरटीओ, कल्याण पश्चिम-४२१३०१ (गृह कर खाते-४०७८०५७८५०७/४०८०१५४१८२५/४०८९७८७४४) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुहर व त्यावरील व्याज जमा करण्यात कसर केलेली आहे आणि यामळे त्यांचे खाते ०४.०७.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मि असेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फिनान्त्रियल असेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर ०५.०७.२०२३ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सद जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक ०५.०७.२०२३ रोजी देय रक्कम रू.४४,४५,२६५/- (रुपये चव्वेचाळीस लाख पंचेचाळी हजार दोनशे पासष्ट फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

सदर पर्याची सेवेकरिता सुप्तात कपण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वयं सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाईं केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभृत मालम

स्थावर मालमत्तेचे वर्णन ४०१. ४था मजला, इमारत क्र.ई. रुबी, क्रॉऊन सिटी, आधारवाडी जेल रोड. न्यु आरटीओ, कल्याण पश्चिम-४२१३०१

दिनांक: २६.०८.२०२३, ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

ध्रुव इस्टेटस् लिमिटेड

सीआयएन: एल४५२००एमएच१९८३पीएलसी०३१०१५ नोंदणीकृत कार्यालय: बी/७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, सांकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२. दुर.:९१-२२-२८५०००८१,

ई-मेल:dhruvestatesltd@gmail.com, वेबसाईट:www.dhruvestates.com ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की:

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, ध्रुव इस्टेटस् लिमिटेड (कंपनी) ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.२.००वा., एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएमचे निश्चित ठिकाण हे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय: बी/७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ असेल.

२. कोविड-१९ महामारीमुळे सामाजिक अंतराचे बंधन असल्याने आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी (एजीएम) सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यक नाही आणि व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएम संपन्न होईल. म्हणून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत आगामी एजीएममध्ये सहभागी होता येईल.

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. सूचना व वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.dhruvestates.com / evoting@nsdl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अंपनी कायटा २०१३ च्या कलम १०८ महवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१ च्या नियम २० (सधारित) सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ (मुधारित) नियम ४४ नुसार आणि सहकार मंत्रालयादारे वितरीत परिपत्रक दिनांक ८ एप्रिल. २०२०, १३ एप्रिल. २०२० व ५ मे. २०२० नसार कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधा दिलेली आहे. या उद्देशाकरिता कंपनीने नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची अधिकृत एजन्सी म्हणून विद्युत स्वरुपाने मतदान सुविधेकरिता नियुक्त केली आहे. एजीएमच्या तारखेला रिमोट ई-वोटिंग प्रणालीने सदस्याद्वारे मत देण्यासाठी सुविधा एनएसडीएलकडून दिली जाईल.

४. कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून टीएसआर दाराशॉ कन्सल्टटन्टस प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वी टीएसआर दाराशॉ लिमिटेड म्हणून ज्ञात) यांची सेवा नियुक्त केली आहे. त. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ च्या नियम २० नुसार सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की:

- अ. ई-वोटिंग कालावधी १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.०९.०० (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि २१ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.०० (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे नोंद तारीख अर्थात सोमवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. तदनंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.
- . नोंद दिनांक अर्थात १५ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्य शेअर्सच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील.
- o. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि १५ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी आरटीएकडे विनंती पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचे पासवर्ड विसरला असल्यास तुम्हाला www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करता येईल किंवा एनएसडीएलकडे टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० वर
- . काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता रिमोट ई-वोटिंग यजर मॅन्यअल आणि फ्रिकन्टली आस्वड क्रेश्चन्स (एफएक्य) च संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० करावा.
- 5. नोंद्र तारखेला डिपॉझिटरीदारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद्र पस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि लिस्टींग ॲग्रीमेन्टचे नियम १६ नुसार ३८व्या एजीएमनिमित्त १५ सप्टेंबर, २०२३ ते २१ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत

सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

सही/

संजय कानुनगे

दिनांक: ११ ऑगस्ट, २०२३

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००५६८५०८



इंडोको रेमीडीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८. द्र. : +९१-२२-६८७९१२५०/६२८७१००० सीआयएन : L85190MH1947PLC005913

७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख

याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''**एजीएम**') मंगळवार दिनांक २६ सर्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० भारतीय प्रमाण बेळेनुसार व्हिडीओ कॉन्फन्स्मिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे ("ओएव्हीएम") यांच्या माध्यमातन कंपनी कायटा २०१३ मधील आवश्यक त्या तरतटींना अनुसूकत तसेच त्यासह वाच दिनांकीत ५ मे २०२२ आणि क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ जी परिपत्रके कॉर्पोरेट व्यवहार मंत्राल एमसीए) यांनी जारी केली आहेत, आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७ दिनांकीत १२ मे २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ सेबी एचओ /सीएफडी /सीएसडी २/सीआयआर/पी २०२२/६२ दितांकीत १३ मे २०२२, आणि सेबी/एचओ/सीएफडी पीओडी -२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जी सिक्युरिटी अँड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी (सेबी) जारी केली आहेत (यापुढे सर्वांचा एकत्रित उद्धेख **'परिपत्रके'** असा करण्यात येणार आहे), यांच्या अनुसा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उद्धेखित विषयानुरूप होणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२-२ पराया आगण भेपू. अपारा पास्त्रक या आज जनुतार साजक स्तावारण तेचान यूचना आगण रामका हासाम यन पर रास्त्रस्त्र करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन अशा सभासदांना निर्मामित करणवात येत आहेत ज्या सभासदांचे ई-मिल तपशील कंपनी/डिपॉडिंग्टरीज/आरटीए/डिपॉडिंग्टरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंटणीकृत आहेत. वरील प्रमाणे नमूट करण्यात राज्यारा क्षत्रमा (जिल्लाकारा) जाराज्य आराज्य पाराक्षर प्राचनकार वाज्यक वार्यकृत जारात. आराज्य मार्चा न्यूय क् अलेल्या परिप्रकारच्या अनुसार समसदाना प्रत्यक्ष प्रति पार्विचयाची आरयकता निलंबित करण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना त्यासह वित्तीय वर्ष २०२२–२३ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.indoco.</u> com येथे तमेच स्टॉक एक्स्वेंज यांचे संकेतस्थल म्हणजेच बीएमई लिमिटेड यांचे संकेतस्थल आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे आणि <u>www.nseindia.com</u> येथे अनुक्रमे आणि तयर प्रमाणे कंपनी रजिस्ट्रार आणि ट्रान्फर एजंट्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>https://instavote</u>

linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-मेल तपशील/बँक खाते तपशील नोंदणीकत/अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा तपशील :

जर एखाद्या सभासदाने त्याचा/तिचा/त्यांचा ई-मेल तपशील कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नसेल आणि बँकः खाते तपशील लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जमा करण्यासाठ नोंदणीकृत/अद्ययावत केलेला नसेल तर त्यांनी खालील सूचनांचा अवलंब कराव नमभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर :

कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.indoco.com/inv-investor-relations.asp</u>) येथे उपलब्ध आहे तो योग्य रित्या भरू-आणि स्वाक्षरी करून आणि आवश्यक ती कागदपत्रे जी पृष्टुयर्थ आवश्यक आहेत ती कंपनीचे आरटीए, म्हणजेच लिंक इ टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ येथे सादर करून नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा. समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर :

ई-मेल तपशील/बँक खाते तपशील आपल्या डिमॅट खात्यात आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी दिलेल्या सचनांच्य

अनुसार नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा. ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातुन मतदान करण्याची पद्धती :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर सर्व सभासद ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावृ शकतात. ई-मतदान पद्धती आणि प्रक्रिया ज्या ज्या सभासदांकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात/डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहे. राज्यात्राक्षित् तुर्द्धय है-मतदान आणि असे सभासद वर्गानी आपले है-मेल तपशील कंपनी अथवा त्यांच्या संबंधित डिपॉडिस पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी तपशील वर्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचवेत देण्यात आला आहे. कपया नोंद घ्यावी की ज्या सभासदांनी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही ते सभासद वार्षिक सर्वसाधारण

या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावण्यासाठी पात्र असतील. व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची प्रक्रिया :

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी/ओएव्हीएम सविधेच्या माध्यमातन सहभाग घेऊ शकतात आणि उपस्थित राहू शकतात जी सुविधा आमचे आरटीए म्हणजेच लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून टिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचने

देण्यात आल्या आहेत. बुक क्लोजर आणि लाभांश :

दिनांक: २६.०८.२०२३

. कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तरतुर्दीच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा अंतिम लाभांश देण्यासाठी बंद राहतील नभासदांना आवाहन करण्यात येते कि त्यांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २३ मे २०२३ रोजं रनावदाना जायारन कर्यापा पा। त्र प्यानं कृषना गाँद प्यानं का कर्यापात स्वापलक उद्यान पाध्या र इन एएउर राजा झालेचा बैठकीत ३१ मार्च २०१३ राजी संपलेच्या वित्तीय वर्षासाठी अंतिम लाभाग्न प्रमुप्त र . २.१५ प्रति समभाग इतवाय लाभांशाची शिफारस केली आहे. मात्र तो वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेस अधीन राहील. लाभांश, वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मान्यता दिल्यास २९ सप्टेंबर २०२३ पासून अदा करण्यात येईल. सेवी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) नियम २०१५ चा नियम ४२ च्या तरतुदींच्या अनुसार लाभाश रु. २.२५ प्रति समभाग ज्याचे दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी इतके आहे, तो अदा करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे

सभासदांना असेही आवाहन करण्यात येते की त्यांनी कृपया नोंद घ्यावी की प्राप्तिकर कायदा १९६१ आणि त्यात वित्त कायद २०२० अनुसार करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार लाभांशाचे उत्पन्न है समासदासाठी करपाउ उत्पन्न आहे आणि कंपनीला सभासदांना अदा करण्यात येणाऱ्या लाभांशातून विनिर्देष्ट दराने मूलग्रोतातून कर कयात करणे आवश्यक आहे. लाभांशाची अदायगी ही सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्यात येणार आहे आणि ती अदायगी अशा सभासदांन करण्यात येणार आहे ज्या सभासदांचे बँक खाते तपशील कंपनीकडे नोंदणीकृत आहेत. डिव्हिडंट वॉरंट/घनादेश/डीडी सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल ज्या सभासदांनी आपले बँक खाते तपशील नोंदणीकृत केलेले नाही

इंडोको रेमीडीज लि. करित कंपनी सचिव व प्रमुख-विधि

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

BAJAJ FINSERV

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४९१०१४. शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा, वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, ाहाराष्ट्र-४०००५९, भारत. **शाखा कार्यालय:** १ला मजला, भाईश्री व्हेन्चर्स, प्लॉट क्र.२९, ४५, कामगार चौक, प्रबोधनकार ठाकरे नगर, एन२ सिडको, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००७.

ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

याअथीं. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून **६० दिवसांच्या** आत सूचनेत नमूद रक्कमें जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/ जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम (१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	ताबा
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	व रक्कम	दिनांक
शाखा: औरंगाबाद, कर्ज क्र.: ४१७एचएसएलईआय२७३९२८ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: रो हाऊस	२३ नोव्हेंबर, २०२३	२३.०८.२३
४१७टीएसएचईआय३३१४६४	क्र.१८ए, क्षेत्रफळ ४०.२३२ चौ.मी., साईबन गट क्र.६८/	रु.१४,७७,५९२/-	
१. शिवशरनप्पा उमाकांत पाटील (कर्जदार), जी.क्र.६८(पी), आरएच क्र.१८	पी, मु. वाडगाव, कोहलती, ता. व जि. औरंगाबाद-	(रुपये चौदा लाख	
ए, साईबन, लेक वाडगावजवळ, केएच, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११३६.	४३१००१. पुर्वेस: ७मी टीआर रस्ता; पश्चिमेस: आरएच	सत्त्याहत्तर हजार पाचशे	
२. अश्विनी (सह-कर्जदार), जी.क्र.६८(पी), आरएच क्र.१८ ए, साईबन,	क्र.१३बी; उत्तरेस: आरएच क्र.१८बी; दक्षिणेस: आरएच	ब्याण्णव फक्त)	
लेक वाडगावजवळ, केएच, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११३६.	क्र.१७बी.		
शाखा: मुंबई, कर्ज क्र.: ४०५एचएसएल७४९१३७४९ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.बी/	१३ जून, २०२३	२४.०८.२०२३
४०५टीएसएच७४९१३६०२	१०३, १ला मजला, बी विंग, हीना मेन्शन म्हणून ज्ञात	₹.४९,५७,०८९/ -	
१. चेतन सिताराम परब (कर्जदार), प्लॉट क्र.ई ३१/३२, फ्लॅट क्र.बी-१०३,	इमारत, हीना मेन्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी	(रुपये एकोणपन्नास	
सेक्टर-९, दिवा, ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०८.	लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.ई३१/३२,	लाख सत्तावन्न हजार	
	सेटर-९, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८.	एकोणनव्वद फक्त)	

दिनांक: २८.०८.२०२३, ठिकाण: महाराष्ट्र

VIDHI

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड (सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४.

दुरध्वनी क्र.:0२२-६१४०६६६६; फॅक्स:0२२-२३५२९९८० ई-मेल:mitesh.manek@vidĥifoodcolours.com; वेबसाईट:https://www.vidhifoodcolours.com भागधारकांना सूचना

गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आणि आयईपीएफ अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे भारत शासनाच्या गृंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये ७ (सात) सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश संदर्भात शेअर्स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

वित्तीय वर्ष २०१६-१७ करिता २रे अंतरीम लाभांशकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश विद्यमान स्थितीत कंपनीकडे आहेत आणि आयईपीएफ अधिनियमनुसार संबंधित सदस्यांना वित्तीय वर्ष २०१५–१६ करिता व त्यापढील लाभांशावर दावा करण्याची संधी देण्यात येत असून त्यांनी दिनांक **१८ डिसेंबर, २०२३** (वित्तीय वर्ष २०१५–१६ करिता २रे अंतरीम लाभांश) किंवा त्यापूर्वी कंपनीचे निबंधक व भागहस्तातरण प्रतिनिधी (आर ॲण्ड टीए) यांचे नोंदणीकृत कार्यालय लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-९०९, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे त्यांच्या स्वाक्षरी केलेले पत्र पाठवावेत. संपूर्ण तपशील जसे संबंधीत सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक/डीपी सीएलआयडी आणि आयईपीएफकडे हस्तांतरणाकरिता शेअर्स असे तपशील कंपनीच्या https://www.vidhifoodcolours.com वेबसाईटवर गुंतवणूक विभागअंतर्गत उपलब्ध आहेत. कृपया नोंद असावी की, जर आरटीएकडे वर नमुद तारखेपर्यंत कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास तदुनंतर आयईपीएफकडे असे शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कंपनीद्वारे आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर अशा शेअर्सवर सदस्यांना आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा सांगता येईल. कृपया नोंद असावी की, उपरोक्त शषअर्ससंदर्भात येणारा पुढील सर्व कॉर्पोरेट लाभ आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात जमा केला जाईल.

गासंदर्भात वैयक्तिक पत्रव्यवहार सर्व संबंधीत सदस्यांना कंपनीकडे त्यांचे उपलब्ध नोंद पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील स्पष्टीकरण असल्यास ते कंपनी/आर ॲण्ड टीए यांना rnt.helpdesk@linktime.co.in वर ई-मेल पाठवून किंवा दूर.क्र.:०२२-४९१८६२७० वर संपर्क करून प्राप्त करता येईल.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

सही/

विशाखा पंड्या

दिनांक: २६ ऑगस्ट, २०२३ ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.ए५९४३६)



रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

GROW WITH YOUR OWN HOME

कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र.१११७ व १११८, ११वा मजला, वर्ल्ड ट्रेड टॉवर, सेक्टर १६ नोएडा, उत्तर प्रदेश-२०१३०१. मागणी सूचना

ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अन्वये सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (आरएचएफपीएल)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे आणि **आरएचएफपीएल** यांच्याकडे त्यांचे कर्जाचे सामायिक मासिक हफ्ते (ईएमआय) भरणा करण्यात कसर केली आहे आणि म्हणन त्यांचे कर्ज खाते नॅशनल हौसिंग बँक यांच्याकडून मार्गदर्शनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी **आरएचएफपीएल**कडे स्थावर मालमत्तेची प्रतिभृती दिल् आहे, त्यांचे त^{प्}रशील खाली नमुद केले आहे. कर्ज व थकबाकी रकेम आणि **आरएचएफपीएल**कडे कर्जदारांनी देय रक्कम तपशील खालील नमुद तारखांना आहे कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत **आरएचएफपीएल**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि खालील कर्जदारांच्य विरोधात कारवाईचा प्रारंभ केला आहे. जर कर्जदारांनी सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत त्यांच्या नावा समोर दिलेली थकबाकी रक्कम जम करण्यात कसूर केल्यास सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ४ अंतर्गत प्रतिभृत धनको यांना असलेल्या अधिकारापैकी एक किंवा सर्व अधिकाराअंतर्ग खालील स्वाक्षरीकर्त्याकडून मालमत्तेचा ताबा घेतला जाईल. सर्वसामान्य जनतेस सल्ला आहे की, त्यांनी मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

अ. क्र.	कर्जवार/सहकर्जवाराचे नान, कर्ज खाते क्र./शाखा	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)		
१	एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००५५८/शाखा: कल्याण १. प्रमोद पोपट सोनवणे, २. प्रवीण पोपट सोनवणे, ३. पुष्पा पोपट सोनवणे, पत्ता १: २००९/८,फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, ओम साई इमारत, काल्हेर गाव भिवंडी लॅण्डमार्क-सुख सागर अपार्टमेंट जवळ, ठाणे भिवंडी, महाराष्ट्र-४२१३०२ भारत. पत्ता २: मोनालिसा आर्क, वस्तल्या हॉटेल इमारत, कारवालो नगर, ठाणे, महाराष्ट्र-४००६०६, भारत. पत्ता ३: फ्लॅट क्र.१०४, १ ला मजला, ओम साई अपार्टमेंट, काल्हेर गाव रोड, काल्हेर गावातील सर्व्हें क्र.८७, हिस्सा क्र.११, भिवंडी-४२१३०२, महाराष्ट्र, भारत.	११.०८.२०२३ इ.११९७९८४/-	येथील मालमतेचे सर्व भाग व खंड संबंधीत मालमत्तेचा पत्ताः फ्लॉट क्र.१०४, १ला मजला, ओम साई अपार्टमेंट, काल्हेर गाव रोड, सर्वे क्र.८७, हिस्सा क्र.११, गाव काल्हेर, भिवंडी-४२१३०२, महाराष्ट्र, भारत.		
2	एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००१२८७/शाखा : कल्याण १. मोहम्मद सुफियान अहमद शेख, २. शर्मीन मोहम्मद शेख, पता १: यर क्र.५११/ए, कोल्हापूर पेठ, हानोली, ब्लॉक क्र.१०३, तुपगाव, पोस्ट: चौक लँडमार्क - साई बाबा मंदिराजवळ, खोपोली महाराष्ट्र पिन कोड - ४१०२०३ भारत. पता २: टॅलेंट प्रो इंडिया एचआर प्रायव्हेट लिमिटेड, वन असिस्ट बॅक ऑफिस ऑफिनिटी, ७व्या मजल्यावरील ॲक्मे प्लाझा, मुंबई, महाराष्ट्र- ४०००९३, भारत. पता ३: फ्लॅट क्र.१०४ कीर्ती अपार्टमेंट मोहपाडा, तालुका खालापूर, रायगड, नवी मुंबई-४१०२०६, महाराष्ट्र, भारत	११.०८.२०२३ इ.११९२०६९/-	येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड संबंधीत मालमत्तेचा पत्ताः फ्लॉट क्र.१०४, किर्ती मोहापाडा, तालुका खालापूर, रायगड, नवी मुंबई-४१०२०६, महाराष्ट्र, भारत.		
दिनां	टिनांक - 27 07 2023 सही/- पाष्टिकत अधिकारी				

ठिकाण : महाराष्ट्र

Place: Mumbai

Date: 26th August, 2023

सहा/- प्रााधकृत रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

ALAN SCOTT INDUSTRIESS LIMITED

CIN: L33100MH1994PLC076732

Registered Office: No.302, Kumar Plaza, 3rd Floor, Kalina Kurla Road, Mumbai - 400029. Tel: +91 6178600 | Email: alanscottcompliance@gmail.com | Website: www.thealanscott.com

NOTICE OF TWENTY NINTH ANNUAL GENERAL MEETING (TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ('VC')/OTHER AUDIO -VISUAL MEANS ('OAVM')

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the Members of Alan Scott Industriess Limited ('the Company') will be held on Monday, 25th September 2023 at 11.00 AM (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the AGM, which is being e-mailed to the members of the Company.

The AGM has been convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the provisions of General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI ('Circulars'). The Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-Voting system as well as voting on the date of the AGM will be provided by NSDL

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of AGM along with Annual Report for the Financial Year 2022-23 will be emailed to Member at the email ID registered by them with the Company /Depository Participants. The aforesaid documents will also be available on the website of the Company viz. www.thealanscott.com and also on the Website of the Stock Exchange i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The process for registration of e-mail addresses is as under:-

- (i) For shares in physical mode: Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Link Intime India Pvt. Ltd., Registrar and Share Transfer Agent at rnt.helpdesk@linkintime.co.in.
- (ii) For shares in electronic mode: Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the

The remote e-voting period begins on Friday, 22™ September 2023 at 9.00 A.M. and ends on Sunday, 24ħ September 2023 at 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Book Closure for the purpose of AGM: In accordance with the provisions of Section 91 of the Companies Act, 2013

read with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members of the Company will remain closed from Friday, 22th September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive).

This notice is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the applicable Circulars of the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India.

For ALAN SCOT INDUSTRIESS LIMITED

Sd/-SURESH P. JAIN

BAJAJ FINSERV

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४९१०१४. **शाखा कार्यालय:** १ला मजला, गौरव कॉम्प्लेक्स, राणा प्रताप गेट, सत्यनारायण लेआऊट, यवतमाळ, महाराष्ट्र-४४५००१

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मे. बजाज फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेडकडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुदल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/ सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील मदप्रमाणे प्रतिभती ठेवली होती

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा	मागणी सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	पत्ता	तारीख व रक्कम
शाखा: यवतमाळ, (कर्ज क्र.: एच५८७ईसीएन०३८४२३४ व	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: सर्व्हें क्र.२६/२, प्लॉट क्र.२	१७ ऑगस्ट, २०२३
एच५८७एफएलपी०३४१२६९)	व ३, फ्लॅट क्र.एफ-२, मौजे वाडगाव रोड, ता. व जि. यवतमाळ-४४५००१,	रु.२२,४७,८६१/- (रुपये
१) प्रदीप आर. लोखंडे (कर्जदार), २) भावना प्रदीप लोखंडे (सह-	क्षेत्रफळ ४३.३६ चौ.फु., महाराष्ट्र-४४५००१. पुर्व: एस.वाय. देशमुख यांचे	बावीस लाख सत्तेचाळीस
कर्जदार), पत्ता: मु. गुलमोहर सोसायटी, यवतमाळ, ता. व जि.	फ्लॅट क्र.एफ३; पश्चिम: हेमंत पाठक यांचे फ्लॅट क्र.एफ१; उत्तर: पायऱ्या व	हजार आठशे एकसष्ठ
यवतमाळ, महाराष्ट्र-४४५००१.	प्रवेश; दक्षिण: राजेश मानकशे यांचे फ्लॅट क्र.एफ५.	फक्त)

सेवा न झालेल्या सुचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की. त्यांनी सदर सुचना प्रकाश-तारखेपासन ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इत अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की. त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमद मालमत्तेतील अन्य ततीय पक्षकार अधिकार हित करू नये दिनांक: २८.०८.२०२३, ठिकाण: यवतमाळ प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड



ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्टक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ *दुर.:+९१-२२-२८५९*५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई–मेल:info@orixindia.com|www.orixindia.com| सीआयएन:यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

(सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)

खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड** यांच्याकडून खाली नमुद प्रतिभूती कर्ज घेतले आहे. खाली नमुद कर्जदारांचे कर्ज हे त्यांचे संबंधित मालमत्तेच्या तारणावर प्रतिभूत करण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित कर्ज करारनामाच्या नियम व अटी गळलेल्या नसल्याने त्यांचे खाते अनियमत झाले आणि आरबीआय मार्गदर्शनानुसार एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले. त्यांच्याकडून **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड** यांना देय रक्कम ही खालील त[े]क्त्यात नमुद प्रमाणे वितरीत सूचनेनुसार देण्यात आली आहे आणि त्यावरील पुढील व्याज लागू असेल आणि त्यांचे संबंधित तारखेपासून करार दराने त्यावर शुल्क आंकारले जाईल.

अ.	कर्ज खाते	कर्ज	कर्जदाराचे	१३(२) सूचनेनुसार	सूचना	प्रतिभूत मालमत्तेचे
क्र.	क्रमांक	प्रकार	नाव	थकबाकी	दिनांक	वर्णन
8	LN000000001288 LN000000009757	एसएमई प्रतिभूत कर्ज	 शब्बीर अब्बास पटेल तसनीम शब्बीर पटेल हुझैफा शब्बीर पटेल मे. फर्निहल ट्रेडिंग कं. मे. फर्निहल लॅबॉरेटरीज ऑण्ड इंडस्ट्रीयल इस्टेट. 	₹. २,३८,७९,४७९.४७	₹\$.0 ८ .२0 २ ३	संपुर्ण २रा मजला, क्षेत्रफळ ८१० चौ.फु. (मुल्यांकनानुसार) फर्नीहल हाऊस, मिस्री इमारत, स्ट्रीट क्र.२५४, पेरिन नरीमन स्ट्रीट, बझार गेट स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ आणि चतुसिमा: पुर्वेस: बझार गेट स्ट्रीट; पश्चिमेस: निवासी इमारत; उत्तरेस: प्लॉट क्र.२४४-२४६; दक्षिणेस: प्लॉट क्र.२६०-२६२.

आम्ही तुम्हला येथे कळवित आहोत की, वरील तक्त्यात नमुद तपशिलानुसार रक्कम तसेच त्यावरील संबंधित तारखेपासून करार दराने व्याज, इतर शुल्क व अधिभार इत्यादी रक्कम सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे जमा करावी अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम १४ व कलम १३(४) अन्वये प्रक्रिया प्रारंभ करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्ताकडे असून वर नमुद तारण मालमत्तेसमोर **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**ची देय रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई केली जाईल. यापुढे तुम्हाला सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये विक्री/भाडेपट्टा किंवा इतर प्रकारे हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे.

दिनांक: २३.०८.२०२३ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड



विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४

दरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६; फॅक्स: ०२२-२३५२९८०, ई-मेल: mitesh.manek@vidhifoodcolours.com; वेबसाईट: https://vidhifoodcolours.com सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडच्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.३.३०वा. (भाप्रवे) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य कश्राव्य माध्यमाने होणार आहे

जीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० (यापुढे सदर **एमसीए परिपत्रके** म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ सहवाचिता परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ – कोविड–१९ च्या तरत्दीप्रमाणे विशिष्ट तरत्दींची पूर्तता संदर्भात अतिरिक्त शिथीलताबाबत (सेबी परिपत्रके) निर्देशनानुसार कंपनी/ठेवीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आर ॲण्ड टीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे.

सदर दस्तावेज कंपनीच्या <u>http://www.vidhifoodcolours.com/investor-relation/annual-reports/</u> आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे. एजीएम सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचनेत दिलेल्या तरतुदीप्रमाणे एजीएममध्ये सदस्यांना उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती:

- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण (एसएस-२) नुसार कंपनीने (अ) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा (ब) एजीएम दरम्यान ई-वोटिंगद्वारे एनएसडीएलने दिलेल्या विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) एजीएमच्या सूच विषयावर सदस्यांना त्यांचे मत देता येईल.
- ज्या व्यक्तींची नावे **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३** (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपाने देता येईल. सूचनेत नमुद सर्व ठरावांवर एजीएम सूचनेत दिलेल्या टीपमध्ये नमुद प्रक्रियेनुसार एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल
- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सार्य ५,००वा, भाग्रवे समाप्त होईल, सदर कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत देता विद्यत स्वरुपात देता येईल, गरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई–वोटिंग एनएसडीएलकडून बंद केली जाईल. सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानासाठी एनएसडीएलकडून एजीएम दरम्यान ई-वोटिंग बंद केली जाईल.
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली

असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट

ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी व पासवर्ड वापरावा. सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याची पद्धत आणि एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती व एजीएम सूचनेतील टीप लक्षपुर्वक वाचाव्यात. सदर सूचना एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार सदस्यांच्या लाभाकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे.

,मसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी आणि ई–वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खाली नमुद प्रक्रियेचे पालन करावे.

कंपनीने विद्युत स्वरुपात एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त आणि विद्युत स्वरुपात मतदान करण्याची इच्छा असणाऱ्या सदस्यांकरिता एमसीए परिपत्रकानुसार ई–मेल नोंद्रणीसाठी आरटीएकडे व्यवस्था केली आहे. ३०वी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई– मेल नोंद करण्याकरिता <u>https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.thml</u> लिंकला भेट द्यावी आणि आवश्यक माहिती व दस्तावेज द्यावेत. तद्नंतर एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल देण्याच्या उद्देशाकरिता सिस्टीमकडून ई-मेल निश्चित केले जाईल.

येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, कंपनीकडून वेळेवर पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी तुमचे ई–मेल स्थायी नोंद्/अद्यायावत करण्यासाठी कृपया आर ॲण्ड टीए/संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे संपर्क करावा.

रिमोट ई–वोटिंग (एजीएमपुर्वी किंवा दरम्यान) बाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ई–वोटिंग युजर मॅन्युअल किंवा फ्रिक्नेन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क क्र.:०२२-४८८६७००० किंवा ०२२–२४९९७००० वर संपर्क करावा किंवा कुमारी प्राजक्ता पावले यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई–मेल पाठवावे. लाभांश स्विकारण्यास अनिवार्य नोंदणी पद्धत:

- विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. कंपनी/आर ॲण्ड टीए हे डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकडून असे बँक तपशील अद्यायावत/बदल करण्यास तेय विनंती घेणार नाहीत. असे बदल असल्यास सदस्यांनी ठेवीदार सहभागीदाराकरे
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांबाबत विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरिता बँक तपशील नोंदणी सुविधा https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.thml वर उपलब्ध असून लवकरात लवकर तपशील द्यावे जेणेकरून लाभांश देतेवेळी कंपनीला प्राप्त होईल

आयकर कायदा १९६१ च्या तरतुदीनुसार (कायदा) सहवाचिता वित्तीय कायदा २०२० च्या तरतुदीनुसार १ एप्रिल, २०२० पासून कंपनीकडून घोषित लाभांश भागधारकांच्या हस्ते देय असेल आणि तद्नुसार कंपनीने लागुदराने स्त्रोताकडील करकपात करणे आवश्यक आहे. भागधारकांना टीडीएसचे ना–कपातीकरिता किंवा आवश्यक दस्तावेज देऊन कमी दराने टीडीएस कपातीकरिता कंपनीकडे अर्ज करण्याचा पर्याय आहे. विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ डाऊनलोड करण्यासाठी <u>https://web.linkintime.co.in/client</u>downloads.html वर लिंक क्लिक करावे.

कंपनीद्रारे घोषित लाभांशावर टीडीएसचे ना–कपातीकरिता विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ सादर करण्यासाठी https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html वर लिंक क्लिक करावे.

लाभांशाशी संबंधित कोणतीही क्रेरी किंवा पत्यातील बदल/अपडेटबाबत कोणतीही विनंती किंवा बँक तपशील आर ॲण्ड टीए ला ईमेल: mt.helpdesk@linkintime.co.in, संपर्क क्रमांक: +९१ २२ ४९१८ ६२७० वर पाठवावे.

ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. बँक खात्याचे तपशील उपलब्ध नसल्यामुळे कंपनी कोणत्याही भागधारकाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, कंपनी लाभांश वॉरंट/चेक अशा भागधारकांना पोस्टाने पाठवेल.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

सही / विशाखा पंड्या कंपनी सचिव

(सदस्यत्व क्र.ए५९४३६)

ठिकाण: मुंबई दिनांक: २६ ऑगस्ट, २०२३

Managing Director DIN: 00048463